

Registered & Corporate Office:

Route Mobile Limited 4th Dimension, 3rd floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400 064, India +91 22 4033 7676/77-99 | Fax: +91 22 4033 7650 info@routemobile.com | www.routemobile.com CIN No: L72900MH2004PLC146323

Ref No: RML/2022-23/309 Date: October 24, 2022

To,

BSE Limited Scrip Code: 543228

Dear Sir/Madam,

National Stock Exchange of India Limited NSE Symbol: ROUTE

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of newspaper advertisement published in Business Standard and Mumbai Lakshadeep regarding the declaration of Interim Dividend, general communication on tax deduction and for further submission of applicable declaration for appropriate tax deduction.

The same is also available on the website of the Company at www.routemobile.com.

You are requested to take the above information on record.

Thanking You
Yours faithfully,
For **Route Mobile Limited**

Rathindra Das Group Head-Legal, Company Secretary & Compliance Officer

ROUTE MOBILE LIMITED

CIN: L72900MH2004PLC146323 Registered Office: 4th Dimension, 3rd Floor, Mind Space,

Malad (West), Mumbai 400064 Tel: +91 (022) 4033 7676 | Fax: +91 (022) 4033 7650

routemobile communication simplified

Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com **NOTICE**

(For the attention of Equity Shareholders of the Company) We wish to inform you that the Board of Directors of your Company have at their Meeting held on October

21, 2022, declared an Interim Dividend of ₹3/- per equity share having nominal value of ₹10 /- each for the F.Y. 2022-23. The Record Date to determine eligible shareholders is fixed as Wednesday, November 2, 2022. As you may be aware, in terms of the provision of the Income-Tax Act, 1961, ("Act"), dividend paid or distributed by a Company on or after April 01, 2020, shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of payment of dividend to Resident shareholders at 10% with valid Permanent Account Number (PAN) or at 20% without/invalid PAN and for Non-Resident shareholders at the rates prescribed under the Act or Tax Treaty, read with Multilateral Instruments, if applicable. No withholding of tax is applicable if the dividend payable in aggregate to resident individual shareholders (having valid PAN) is up to ₹ 5000/- P.A. within a Financial Year.

Further the Finance Act, 2021 has brought in section 206AB effective from July 1, 2021, wherein tax would be deducted at higher rates (twice the specified rate) on payment of dividends to a specified person who has not furnished the return of income for the assessment year relevant to the previous year immediately preceding the financial year in which tax is required to be deducted, for which the time limit for furnishing the return of income under sub-section (1) of section 139 has expired and the aggregate of tax deducted at source and tax collected at source in his case is rupees fifty thousand or more in the said previous year: The Company is accordingly required to deduct TDS twice the rate specified under the Act in respect of payment of dividend to such specified persons.

The TDS rate would vary depending on the residential status of the Shareholder and the documents submitted by them and accepted by the Company in accordance with the applicable provisions of the Act. The details of the TDS rates applicable to different categories of shareholders, and documentation required. are provided on our website at https://www.routemobile.com/investors/ ("Interim Dividend – October, 2022). Requesting you to share such information/documents at einward.ris@kfintech.com on or before 5 P.M. of November 2, 2022. For claiming exemptions if any, please log on to https://ris.kfintech.com/form15 or email einward.ris.@kfintech.com.

In case of any queries, please contact Company's Registrar and Share Transfer Agent — KFin Technologies Limited at their following address/email/telephone number

KFin Technologies Limited Unit: Route Mobile Limited Selenium Tower B, Plot No. 31-32,

Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500032 Telephone: +91 (040) 6716 2222 Toll free No.: 1800-309-4001 Email: einward.ris@kfintech.com

For Route Mobile Limited

Rathindra Das Group Head Legal, Company Secretary and Compliance Officer Date : October 23 ,2022 Place: Mumbai (Membership No.: ACS 24421)

Dear Members We request all our members to register your e-mail ID to receive all communications electronically. In case you hold securities of the Company in demat mode, please furnish your e-mail ID to your Depository Participant (i.e., with whom you have your demat account). If you hold securities in physical mode, please furnish your email ID to the Company's Registrar & Share Transfer Agent, KFin Technologies Limited at their e-mail ID einward.ris@kfintech.com.

For more details, you may please contact: investors@routemobile.com



RBL BANK LIMITED

Registered Office: 'Mahaveer', 179/E Ward, Shri Shahu Market Yard, Kolhapur - 416005 | Corporate Office: One World Centre, Tower 2B, 6th Floor, 841, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013 | Tel.: +91 22 4302 0600, Fax: +91 22 4302 0520 | Website: www.rblbank.com | E-mail: investorgrievances@rblbank.com | CIN: L65191PN1943PLC007308

Performance Q2 FY 2022-23 (Standalone)







CRAR

16.91%

30.09.2022 30.09.2021 30.09.2021 No. **Particulars** 30.09.2022 31.03.2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 1,051,632 Total Income from Operations 275,898 524,684 256,765 546,189 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 27.085 3.949 54.697 (57.873) (11.509)Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 27,085 3,949 54,697 (57,873)(11,509)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 20,155 3,080 40,271 (42,867)(7,474)59.933 59.952 **Equity Share Capital** 59.952 59.933 59,951 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 1,201,821 Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) - not annualised a) Basic: (₹) 3.36 0.51 6.72 (7.16) (1.25) b) Diluted: (₹) 3.36 0.51 6.71 (7.16) (1.25) Net Worth 1,202,371 1,161,632 1,202,371 1,161,632 1,200,632 Debt Equity Ratio* 1.06 1.06 0.88

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

Quarter

ended

Quarter

ended

Half Year

ended

Half Year

ended

ended

* Debts represent the total Borrowings; Equity represents total Share capital and reserves excluding ESOP reserves.

Sr.

1. Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive Income are not furnished as IndAS is not yet made applicable to

2. The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the stock exchanges under Regulation 33 (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. Full format of quarterly / annual financial results are available on Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Bank's website www.rblbank.com. 3. Securities Premium as at September 30, 2022 ₹885,981 lakh (March 31, 2022 ₹885,977 lakh) and Outstanding Debt as at September 30, 2022

₹1,077,571 lakh (March 31, 2022 ₹1,109,304 lakh)

Place: Mumbai Date: October 22, 2022

For RBL Bank Limited R. Subramaniakumar **Managing Director & CEO**

Aditya Birla Sun Life **Insurance Company Limited**





Aditya Birla Sun Life Insurance Company Limited: Newspaper Publication **Publishing Purpose: Standalone**

[Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the Listing Regulations]

(Amounts in lacs of Indian Rupees)

Sr No.	Particulars	Quarter ending 30 th Sept, 2022	Quarter ending 30 th Sept, 2021	Half year ending 30 th Sept, 2022	Year Ended 31 st March, 2022
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Premium Income (Gross) (Refer note (b))	3,72,425	3,12,861	6,31,553	12,01,870
2	Net Profit $/$ (Loss) for the period (before tax, Exceptional and $/$ or Extraordinary items**	4,119	3,890	7,031	14,090
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items*) (Refer note (c))	4,119	3,890	7,031	14,090
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	3,833	3,299	6,150	12,684
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Refer note (d))	NA	NA	NA	NA
6	Equity Share Capital (as at date)	1,90,121	1,90,121	1,90,121	1,90,121
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet (Refer note (e))	65,007	51,263	65,007	60,082
8	Securities Premium Account	20,000	20,000	20,000	20,000
9	Net Worth	2,59,698	2,45,501	2,59,698	2,54,863
10	Paid up Debt Capital / Outstanding Capital	50,000	34,500	50,000	50,000
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA
12	Earning Per Share (Basic and Diluted), Face Value of Rs.10 (in Rs.) (not annualized for the quarter and half year)	0.20	0.17	0.32	0.67
13	Debt Equity Ratio (as at date) (no of times)	0.19	0.14	0.19	0.20
14	Capital Redemption Reserve (as at date)	6,829	6,829	6,829	6,829
15	Debenture Redemption Reserve (as at date)	5,000	3,450	5,000	5,000
16	Debt service coverage ratio (no of times)	6.35	9.76	5.75	8.06
17	Interest service coverage ratio (no of times)	6.35	9.76	5.75	8.06

- a. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and ww.bseindia.com) and the Company's website https://lifeinsurance.adityabirlacapital.com)
- b. Premium income is gross of reinsurance and net of GST
- c. Net Profit / (Loss) before tax, for the period is Profit before tax as appearing in Profit and Loss Account (Shareholders' Account)
- d. Line item No. 5 would be disclosed when Ind-AS becomes applicable for Insurance Companies. e. Reserves are shown excluding Revaluation reserve and fair value change account
- f. #-Exceptional and /or Extraordinary items adjusted in the statement of Policyholders' and Shareholders' account with Ind-AS Rules/ AS Rules, whichever is applicable

Mumbai, October 21, 2022

For and on behalf of the Board of Directors

Kamlesh Rao Managing Director & CEO (DIN: 07665616)

"The Trade Logo "Aditya Birla Capital" Displayed Above Is Owned By ADITYA BIRLA MANAGEMENT CORPORATION PRIVATE LIMITED (Trademark Owner) And Used By ADITYA BIRLA SUN LIFE INSURANCE COMPANY LIMITED (ABSLI) under the License." Aditya Birla Sun Life Insurance Company Limited. Registered Office: One World Centre, Tower 1, 16th Floor, Jupiter Mill Compound, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400013. IRDAI Reg No.109. Toll Free No. 1-800-270-7000. Website: www.adityabirlasunlifeinsurance.com. CIN: U99999MH2000PLC128110 INF/10/22-23/1999

चार सदस्यांचा प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुकीची तयारी करा

माणे निवडणुकीची तयारी अधिसूचना जाहीर करणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टामध्ये तीन सदस्याच्या प्रभागाला आव्हान देणारी याचिका देणाऱ्याने कादून आता लवकरात घेतली. प्रशासन संपवणे गरजेचे आहे, अशी पुणे महापालिकेचे मागणी विरोधी पक्षनेते केसकर, सुहास उज्ज्वल कुलकर्णी माजी आणि

उज्ज्वल केसकर यांची मागणी



नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टात मागे घेतली.

यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टात आपण ४/८/२२ रोजी केलेल्या अधिसूचनेला आणि विधिमंडळाची परित केलेल्या ४ सदस्य प्रभाग रचना आणि मुंबईसाठी पूर्वी इतकी सदस्य संख्या आवाहन याचिका याचिकाकर्त्यांनी त्याबाबत मे हायकोर्टात दाद मागण्याचे स्टेटमेंट देऊन याचिका मागे घेतली.

नगरविकास विभागाने सदस्य प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया करावी. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात अस्तित्वातील ४ सदस्य रचना अंतिम आहे. त्याची अधिसूचना काढण्याबाबत निवडणूक आयोगाला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५५ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान



सोलापूर, दि. २३ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमूक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे

५५ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी रूपयांचे प्रोत्साहन अनुदान बँक खात्यावर जमा झाले. नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान अखेर जमा झाल्याने त्यांची दिवाळी गोड झाली आहे. तसेच जिल्ह्यातील अद्यापही एक लाख नियमित कर्जदार शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असून दिवाळीनंतर त्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. महात्मा फूले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेची अंमलबजावणी केली होती. पहिल्यांदा दोन लाखांपर्यंत थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. नियमित शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याबद्दल राज्याच्या विविध भागांत संघटनांनी आंदोलन केले होते. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती नाराजी लक्षात घेता नियमित कर्जदारांनाही अनुदान देण्याचे जाहीर केले होते. शासनाने नियमित कर्जदारांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान योजनेची अंमलबजावणी सूरू केली.

मार्च महिन्यात सादर केलेल्या अंदाजपत्रकात नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी तरतूद केली होती. मात्र, त्याबाबतची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष झाले होते.राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर नियमित कर्जदार प्रलंबित प्रोत्साहन अनुदान दिले आहे. जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या एक लाख ६० हजार ७९५

खात्यांची माहिती

पोर्टलवर अपलोड

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री

जयेश लखमशी नंद हे फ्लॅट क्र.ए/६०२, स्नेहदी

चव्हाण मार्ग, परळ, मुंबई-४०००१२ तसेच अनुक्रमांव . ५५६ ते १६० असलेले भागप्रमाणपत्र क्र.३२ विक्री करू

जर कोणी व्यक्तीस, बँकेस, संस्थेस, सदर फ्लॅट किंवा

भागावर विक्री, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार

वारसाहक, बक्षीस, न्यास किंवा अन्य इतर प्रकारे

कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात

आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसाह खालीत

तारखेपासून **०७ दिवसांत** कळवावे. अन्यथा अश दाव्यांच्या संदर्भाशिवाय हस्तांतर/विक्री प्रक्रिया पुर्ण केली

जाईल आणि ते त्याग केले आहेत असे समजले जाईल.

८, कोंडाजी इमारत क्र.३, व्ही.एल. पेडणेकर मार्ग,

PUBLIC NOTICE

Manor CDEFGH CHS Ltd., having addres

at Lodha Complex, Mira Road (E), Dist:

Thane and holding Flat No. G/203, in the

society, died on 22/12/2012 without making

The society hereby invites claims o

objections from the heir or heirs or other

claimants/objector or objectors to the transfer

of the said shares and interest of the

deceased member in the capital/property of

the society within a period of 14 days from

the publication of this notice, with copies of

such documents and other proofs in suppor

transfer of shares and interest of the

deceased member in the capital/property of

received within the period prescribed above

the society shall be free to deal with the

in the capital/property of the society in such

manner as is provided under the Bye-Laws

of the society. The claims/objections, if any

received by the society for transfer of share

and interest of the deceased member in the

capital/property of the society shall be deal-

with in the manner provided under the

bye laws of the society. A copy of the

egistered Bye Laws of the society i

available for inspection by the claimants

objectors, in the office of the society/with the

secretary of the society between 6 pm to 8 pm

from the date of publication of the notice til

the date of expiry of its period For and on behalf o

Place: Mira Road East, Thane

Chandresh Manor CDEFGH CHS Ltd.

राकेश पी. दअ

वकील उच्च न्यायालय

परळ, मुंबई-४०००१२

मुंबई, दिनांक: २२.१०.२०२२

केली आहे.

डच्छित आहेत**.**

PUBLIC NOTICE

ne Sanghvi S3 Ecocity Spring CHS Ltd. having address at Near Thakur Mall, Behind /ishnu Temple, Mira Road (E), Dist: Thane and holding Flat No. 801. A wing, in the society, died on 21/08/2019 without making any nomination. The society hereby invites claims o

objections from the heir or heirs or other laimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of he society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for the ransfer of shares and interest of the leceased member in the capital/property of he society. If no claims/objections are eceived within the period prescribed above the society shall be free to deal with the hares and interest of the deceased membe n the capital/property of the society in such nanner as is provided under the Bye-Laws of the society. The claims/objections, if any eceived by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the laws of the society A copy of the registered Bye Laws of the society is vailable for inspection by the claimants objectors, in the office of the society/with the ecretary of the society between 6 pm to om from the date of publication of the notice till the date of expiry of its period

For and on behalf o Sanghvi S3 Ecocity Spring CHS Ltd. Place: Mira Road East, Thane Date- 24/10/2022 Hon Sec

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुस राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात फरावयाचा जाहिरात शासन, पश्चिम क्षेत्र (क्षेत्रिय संचालक) यांच्या एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह,

मुंबई, महाराष्ट्र-४००००२. कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

सरयु इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रॅडिंग प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयः ५०७, ५वा मजला, प्लॉट क्र.३१, १ शारदा चेंबर, नस्सी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद, चिंचबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००९.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, शुक्रवार, १ जुलै, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी संघराज्य दिल्ली येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाः काणा व्यक्तिच्या हितास कंपनाच नादणाकृत कायालयाच्य नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांन त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्य प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुतवणूकदार तकार नमुना भरून एमसीए–२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मिन ड्राईव्ह, मुंबई, महाराष्ट्र-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक व्यव अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृ

कार्यालयात पाठवावे. तोंदणीकृत कार्यालय: ५०७, ५वा मजला, प्लॉट क्र.३१, १ शारदा चेंबर, नरसी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद, चेंचबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००९. सरयु इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रॅडिंग प्रायव्हेट लिमिटेडकरिता संजीव कुमार जैन

दिनांक: २४.१०.२०२२ डीआयएन:०२२८१६८ पत्ताः २८८, १ला मजला, शक्ती खंड ४, इंद्रपुरम गाझियाबाद, उत्तर प्रदेश-२०१०१४

नमुना क्र.आयएनसी-२६ (स्थापना) अधिनियम, २०१४

चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दसऱ्य राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित _ करावयाची जाहिरात केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र (क्षेत्रिय संचालक) यांच्या सम

एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह, एकहरट, यदा नजरा, राज ना बुख्य, मुंबई, महाराष्ट्र म्हण्य म्हण्याच्याचे, कंपनी कायदा २०१३ चे करूम १३ चे उपकराम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनयम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आणि

पांकी रोडलाईन्स प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत हार्यालय: ५०७**. ५वा मजला, प्लॉट क्र.३१. १ शार**द चेंबर, नरसी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद, चिंचबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००९.

...याचिकाकर्ता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २९ जून, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नॉदणीकृत कार्यालय महाराष्ट्र **राज्यातन राष्ट्रीय राजधानी संघराज्य दिल्ली** येथे स्थलांतरी त्रप्याकृरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन वृदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अव करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या दिवास कंपनीचे नोंटणीकत कार्यालयाच नेयोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांन न्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्य ातिज्ञापत्रादारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंवा गंतवणक अत्तरमात्रप्राद्वार त्याच आक्षाप राज. पास्टान किया गुतवणूकदाः तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल** (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, २००, मरिन ड्राईव्ह, मुंबई महाराष्ट्र–४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच ए प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृ गर्यालयात पाठवावे.

नोंदणीकृत कार्यालयः ५०७, ५वा मजला, प्लॉट क्र.३१ १ शारदा चेंबर, नरसी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद चेंचबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००९. पांकी रोडलाईन्स प्रायव्हेट लिमिटेडकरित

संजीव कुमार जै देनांक: २४.१०.२०२२ डीआयएन:०२२८१६८९ पत्ता: २८८, १ला मजला, शक्ती खंड ४, इंद्रपुरम गाझियाबाद, उत्तर प्रदेश-२०१०१४

जाहीर सूचना

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या

राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात द्भ शासन, पश्चिम क्षेत्र (क्षेत्रिय संचालक) यांच्या समर एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह,

मुंबई, महाराष्ट्र-४००००२. कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आणि

सेट्टल ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत र्यालय: ५०७, ५वा मजला, प्लॉट क्र.३१, १ शारद चेंबर, नस्सी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद, चिंचबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००९.

....था।चकाकता सर्वसामान्य जनतेस थेथे सूचना देण्यात येत आहे की, २३ जुन, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र ज्यात्न राष्ट्रीय राजधानी संघराज्य दिल्ली थेथे स्थलांतरीः रण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएश दलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन् यांच्याकडं पनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर

n)णा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच योजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्य प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदा (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाश तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक, पश्चि**ग क्षेत्र. एव्हरेस्ट. ५वा मजला. १००. मरिन डाईव्ह. मंबई जर्यालयात पाठवावे.

शारदा चेंबर, नरसी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद सेट्टल ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेडकरि

संजीव कुमार जैन नांक: २४.१०.२०२२ डीआयएन:०२२८१६८९ पत्ता: २८८, १ला मजला, शक्ती खंड ४, इंद्रपुरम गाझियाबाद, उत्तर प्रदेश-२०१०१४.

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित

जाहीर सूचना

करावयाची जाहिरात करावयाचा जाहरात केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र (क्षेत्रिय संचालक) यांच्या समर एल्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राईल्ह, मुंबई, महाराष्ट्र-४००००२. कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम

३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आणि स्प्लेंडोर ट्रेडप्लेस प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत

ज्ञयंलयः ५०७, ५वा मजला, प्लॉट क्र.३१, १ शास्त्रा चेंबर, नस्सी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद, चिंचबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र–४००००९.

...याचिकाकता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २५ जून, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजू विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकत कार्यालय **महारा** राज्यातून राष्ट्रीय राजधानी संघराज्य दिल्ली येथे स्थलांतरी करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएश वदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकः कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालया नियोजित बदलामळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्य प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदा (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशः तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र. एव्हरेस्ट. ५वा मजला. १००. मरिन डाईव्ह. मंबई राष्ट्र-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसे प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृ हार्यालयात पाठवावे. नोंदणीकृत कार्यालय: ५०७, ५वा मजला, प्लॉट क्र.३१

१ शारदा चेंबर, नरसी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद स्प्लेंडोर ट्रेडप्लेस प्रायव्हेट लिमिटेडकरित

आलोक मुखर्ज दिनांक: २४.१०.२०२२ ठिकाण: मुंबई डीआयएन:००१८६०५५ पत्ताः के-१२, ३रा मजला, ब्लॉक-के, हौझ खार एन्क्लेब्ह, नवी दिल्ली, दिल्ली-११००१६

routemobile

ROUTE MOBILE LIMITED

CIN: L72900MH2004PLC146323 Registered Office: 4th Dimension, 3rd Floor, Mind Space Tel: +91 (022) 4033 7676 | Fax: +91 (022) 4033 7650

Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com

NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company) We wish to inform you that the Board of Directors of your Company have at their Meeting held on October

21, 2022, declared an Interim Dividend of ₹3/- per equity share having nominal value of ₹10 /- each for the F.Y. 2022-23. The Record Date to determine eligible shareholders is fixed as Wednesday, November 2, 2022 As you may be aware, in terms of the provision of the Income-Tax Act, 1961, ("Act"), dividend paid or distributed by a Company on or after April 01, 2020, shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of payment of dividend to Resident shareholders at 10% with valid Permanent Account Number (PAN) or at 20% without/invalid PAN and for Non-Resident shareholders at the rates prescribed under the Act or Tax Treaty, read with Multilateral Instruments, if applicable. No withholding of tax is applicable if the dividend payable in aggregate to resident individual shareholders (having valid PAN) is up to ₹ 5000/- P.A. within a Financial Year

Further the Finance Act, 2021 has brought in section 206AB effective from July 1, 2021, wherein tax would be deducted at higher rates (twice the specified rate) on payment of dividends to a specified person who has not furnished the return of income for the assessment year relevant to the previous year immediately preceding the financial year in which tax is required to be deducted, for which the time limit for furnishing the return of income under sub-section (1) of section 139 has expired and the aggregate of tax deducted at source and tax collected at source in his case is rupees fifty thousand or more in the said previous year: The Company is accordingly required to deduct TDS twice the rate specified under the Act in respect of payment of dividend to such specified persons.

The TDS rate would vary depending on the residential status of the Shareholder and the documents submitted by them and accepted by the Company in accordance with the applicable provisions of the Act The details of the TDS rates applicable to different categories of shareholders, and documentation required are provided on our website at https://www.routemobile.com/investors/ ("Interim Dividend – October, 2022) equesting you to share such information/documents at einward.ris@kfintech.com on or before 5 P.M of November 2, 2022. For claiming exemptions if any. please log on to https://ris.kfintech.com/form15 or email einward.ris.@kfintech.com.

In case of any queries, please contact Company's Registrar and Share Transfer Agent — KFin Technologies Limited at their following address/email/telephone number

KFin Technologies Limited Unit: Route Mobile Limited, Selenium Tower B, Plot No. 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500032 Telephone: +91 (040) 6716 2222 Toll free No.: 1800-309-4001

Email: einward.ris@kfintech.com

For Route Mobile Limited Rathindra Das

Group Head Legal, Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai Dear Members

Date: October 23,2022

(Membership No.: ACS 24421) We request all our members to register your e-mail ID to receive all communications electronically. In case you hold securities or the Company in demat mode, please furnish your e-mail ID to your Depository Participant (i.e., with whom you have your demat account). If you hold securities in physical mode, please furnish your email ID to the Company's Registrar & Share Transfer Agent,

KFin Technologies Limited at their e-mail ID einward.ris@kfintech.com. For more details, you may please contact: investors@routemobile.com.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नॉटपीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित

करावयाची जाहिरात द्र शासन, पश्चिम क्षेत्र (क्षेत्रिय संचालक) यांच्या स एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह,

एक्हरस्ट, प्रवा भजता, २०० नगरा प्राच्छ, मुंबई, महाराष्ट्र-४००००२ कंपनी कायदा २०१३ चे करुम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

विहान इन्फ्रांसिस्टीम्स इंडिया लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयः १००३, १०वा मजला, ए विंग, जर्मन दर्शन, सिताराम घाडीगांवकर मार्ग, तुलसीवाडी, ताडदेव मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००३४.

....भावकाकता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २८ जून, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी संघराज्य दिल्ली येथे स्थलांतर करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएश लण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याक . पनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज प्रण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्य नेयोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यान यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल त्यांच्या ।हताच स्वरूप व ।वराधाच कारण नमूद कलल्या अर्तिजायबाद्वार मार्चे आशिप रिज गोस्टो किंवा गृत्वराषुकरात तकार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन ताखेषासून १५ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पिरुचम क्षेत्र, एन्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन ड्राईब्ह, मुंबई, हाराष्ट्र–४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच त अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृ **जार्यालयात पाठवावे.**

ंदणीकृत कार्यालय: १००३, १०वा मजला, ए विंग वर्मन दर्शन, सिताराम घाडीगांवकर मार्ग, तुलसीवाडी डिदेव मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००३४. विहान इन्फ्रासिस्टीम्स इंडिया लिमिटेड करित

संजीव कुमार जैन संचालक देनांक: २४.१०.२०२२ डीआयएन:०२२८१६८९ पत्ता: २८८, १ला मजला, शक्ती खंड ४, इंद्रपुरम गाझियाबाद, उत्तर प्रदेश-२०१०१४

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४

चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र (क्षेत्रिय संचालक) यांच्या समध्

एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह, मुंबई, महाराष्ट्र-४००००२. कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

जाल इनसाईट इन्फोटेक प्रायवहेट लिमिटेड, नोंदणीकृत हार्यालय: ५०७, ५वा मजला, प्लॉट क्र.३१, १ शास्त्रा चेंबुर, न्सरी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद, चिंचबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००९.

....वंसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २० जुन, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजू विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी संघराज्य दिल्ली येथे स्थलांतरीत हरण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएश ण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याक कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अज रण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकत कार्यालयाच्य नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांर्न त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्य ातिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकद तकार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्ट**ल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई महाराष्ट्र-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एव त अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत गर्यालयात पाठवावे.

गेंटणीकत कार्यालयः ५०% ५वा मजला प्लॉट क ३१ शारदा चेंबर, नरसी नाथा स्ट्रीट, भात बाजार, मस्जिद वंचबंदर, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००९. इनसाईट इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडकरित

आलोक मुखर्जी दिनांक: २४.१०.२०२२ दिनाकः १४.५०. ठिकाणः मुंबई पत्ताः के-१२, ३रा मजला, व्लॉक-के, हीझ खास एन्क्लेब्ह, नवी दिल्ली, दिल्ली-११००१६.

PUBLIC NOTICE

The General Public is hereby inform that the Deed of Release has peen registered vide Registration No.BRL-9/16192/2022 dated 19.10.2022 with the Joint Sub-Registrar-Borivali-9, Mumbai Sub-Urban District and same has been executed by Mr. JITEN BALIRAM GAONKAR, age 34 years, in favour of his mother Smt. SARITA BALIRAM GAONKAR alias SARITA BALIRAM GHADI, age 64 years releasing his 50% right, title and interest in the Share of the property being Flat No.104, Building No.22, Saraf Choudhari Nagar Co-op Housing Society (No.10) Ltd., Thakur Complex, Kandivali (East) Mumbai – 400101 and he was holding jointly 50% share with his mother The property being Flat No.104, Building No.22, Saraf Choudhari Nagar Co-op. Housing Society (No.10) Ltd., Thakur Complex, Kandivali (East), Mumbai - 400101 at his own free will and choice. General public and/or any other interested parties who have any objection to the transfer of the said 50% share of Mr. JITEN BALIRAM GAONKAR in favour of his mother Smt. SARITA BALIRAM GAONKAR alias SARITA BALIRAM GHADI should notify Saraf Choudhari Nagar Co-op. Housing Society (No.10) Ltd. with all relevant claims or documents if any withir 14 days from the date of publication of this Notice after which no claim or notice or objection will be entertained.

Place: Kandivali (East), Mumbai Date: 23.10.2022

Sd/-For and behalf of Saraf Choudhari Nagar Co-op. Housing Society (No.10) Ltd.

orised Person is no longer affiliate Shardul B 1 Abhinay Naigaon Co Op So V Y NSE - AP0291412991 Dahiiwalkar Buva Marg Near Morachiwad Naigaon Dadar East Mumbai 400014 Makarand Makarand BSE - AP01067301143081 Hinge

Please note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) is no longer associated with us. ny person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kotak Securities td. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date, Investors re requested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification, failing which nall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP.

Itshall be deemed that there exists no quenes against the above mentioned SB/AP.

kotak^o Kotak Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla No.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com. Correspondence Address: Infinity IT Park, Bldg, No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 400097. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ000200137 (Member of NSE, BSE, MSE, MCX & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP000000258, and Research Analyst INH00000586. NSDL/CDSL: IN-IN-DP-629-2021. Compliance Officer Details: Mr. Sanjayu Nair Call: 022 -4285 8484, or Email: ks.compliance@kotak.com.

NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of PT Industries Limited having its registered office at Lucknow Plant - 1, Malviya Nagar, Aishbagh, Lucknow, Uttar Pradesh, 226004 registered in the name of the following shareholder have been lost by them

Name of the Holders	Folio No.	Cert. No.	Distinctive No.	No. of Shares		
RACHANA PUNJABI & RAJNI PUNJABI	000393	1702 - 1705	3371001 - 3371400	400		
RAJNI PUNJABI & RACHNA PUNJABI	000413	1751 - 1754	3375901 - 3376300	400		

Γhe Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way wit he above referred Share Certificate

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should odge such claim with the company or its Registrar and Transfer Agents Link ntime India Private Limited 247 Park, C - 101, 1st Floor, L.B.S. Marg Vikhroli (West), Mumbai - 400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to ssue Duplicate Share Certificate/s.

Place : Mumbai Date : 24/10/2022 Name of Legal Claimant:-RAJANI MANOHARLAL PUNJABI

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Sumesh Pal Nanda the joint owner along with Mrs. Rekha Nanda of Flat No.701 on the 7th Floor of `B' wing of Akurli Surya Kiran Co-operative Housing Society Ltd., situated at, Plot No. 8, RDP-3, MHADA Layout, Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali (E), Mumbai 400101, died on 23/06/2022 and his Son Mr. Dhirai Pal Nanda has claimed the share 50% share of the deceased and

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. Dated on 21st day of Oct 2022 at Mumbai

दावा दाखल

दिनांक

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

क्रमांव

४८९६

४८९६

४८९८

४८९८

४८९९

४८९९

जाब देणाऱ्याचे नाव

श्री. जाधव अतिष जगन्नाथ

श्री. देशमाने गणेश कामजी

श्री. गारसिया भाविक जयेंद्र

श्री. इंदुळकर विजय गोविंद

श्री. पटेल विरळ रमेश

श्री. शिंदे महेंद्र मुळजी

श्री. कारकर महेश सुरेश

श्री. गावीत प्रकाश दाजी

ξ ξ.

ξ3.

६४.

ξξ.

६७

R. P. Chaubey Advocate High Court

दावा रक्कम

२,९५,०६९/

२,९५,०६९/

२.९५.०६९/

२,६०,७४७/

२,६०,७४७/

३.४२.६१६/

३,४२,६१६/-

३,०८,६३३/-

देणार

जाहिर नोटीस मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक,

नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१. शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई

पत्ता : २१९/३११, टागोर नगर, ग्रुप नं.१,

डॉ.आंबेडकर चौक, विक्रोळी-पूर्व, मुंबई - ४०० ०८३.

४७.

५९

श्री. प्रेम मदनलाल ठाकूर

श्री. अरविंद माधव मोरे

श्री. रामचंद्र चिनप्पा पवार

श्री. शरद राजाराम खोत

श्री. नारायण शंकर येवले

श्री. विनोद सिताराम गुप्ता

श्री. पळानिवेळ पडायची

श्री. पांडे लक्ष्मण भिमलाल

श्री. मर्चंट सुफीयन अब्दल

श्री. मोरे पार्वती शेषराव

श्री. कळमकर अभिजीत मनोहर

श्री. कृष्णराव तुकाराम चव्हाण

श्री. सचिन शामसुंदर जाधव

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२

२३.०८.२०२२ ४८९३

४८९१

४८९१

४८९१

४८९२

४८९२

४८९२

४८९२

8683

४८९४

४८९५

8694

3.63.634/

३,६३,६३५/

३,६३,६३५/-

3.63.634/

३,४६,६५०/

३,४६,६५०/

3.88.840/

३,४६,६५०/

४७,४२४/-

४७,४२४/

40,346/

१,२३,४७६/

१,२३,४७६/

डा.अ	।बिडकर चाक, विक्राळा-पूर्व, मुंबई	- ४०० ०८३.				۹۵.	श्रा. कारकर महश सुरश	२३.०८.२०२२	8400	३,०८,६३३/-	
शाखा - भाईंदर						६९.	श्री. शिंदे राजेश गुलाब	२३.०८.२०२२	४९००	३,०८,६३३/-	
अनुद्र	मांक १ ते १ १८				अर्जदार	७०.	श्री. केदारे चंदा पंडीत	२३.०८.२०२२	४९००	३,०८,६३३/-	
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल	दावा	दावा	जाब	७१.	श्री. नकोळा श्रीधर गंगाराम	२३.०८.२०२२	४९०१	४,३५,७६२/-	
豖.		दिनांक	क्रमांक	रक्रम	देणार	७२.	श्री. मुळगांवकर राजीव पुंडलीक	२३.०८.२०२२	४९०१	४,३५,७६२/-	
					朝	७३.	श्री. शेट्टी अजय रंगराज	२३.०८.२०२२	४९०१	४,३५,७६२/-	
۶.	श्री. शहा इक्बाल उस्मान	२३.०८.२०२२	४८७५	८४,४६२/-	٩	७४.	श्री. नायर सिंदील पेरूमल	२३.०८.२०२२	४९०२	३,८३,८२९/-	
٠. ٦.	श्री. शेख जाहीद लतीफ	23.06.2022	४८७६	२,२२,६७२/-	8	૭५.	श्री. मोरे देवेंद्र वसंत	२३.०८.२०२२	४९०२	३,८३,८२९/-	
₹.	श्री. शेख फिरोज लतीफ	२३.०८.२०२२	४८७६	२,२२,६७२/-	3	७६.	श्री. बहेती राजकुमार जुगलकिशोर	२३.०८.२०२२	४९०३	३,४८,०१२/-	
8.	श्री. गुरव मंगेश कृष्णराव	२३.०८.२०२२	४८७६	२,२२,६७२/-	8	७७.	श्री. तिवारी करूणेश माताप्रसाद	२३.०८.२०२२	४९०३	३,४८,०१२/-	
ч.	श्री. गुप्ता अनंत पारसनाथ	२३.०८.२०२२	४८७७	१,०३,६३७/-	2	७८.	श्री. दास सागर मोहन	२३.०८.२०२२	४९०४	५,७३,३४७/-	
ξ.	श्री. नखाते विनोद ज्ञानेश्वर	२३.०८.२०२२	४८७७	१,०३,६३७/-	3	७९.	श्री. जोसेफ झेवियर ॲनोसे	२३.०८.२०२२	४९०४	५,७३,३४७/-	
9.	श्री. मोहिते प्रशांत प्रकाश	२३.०८.२०२२	४८७८	२,४८,१७७/-	8	८०.	श्री. बोंबाटकर रविंद्र अनंत	२३.०८.२०२२	४९०४	५,७३,३४७/-	
۷.	श्री. चव्हाण सुरज संतोष	२३.०८.२०२२	8696	२,४८,१७७/-	٠ ۶	८१.	श्री. दिक्षीत हर्षद शाह	२३.०८.२०२२	४९०५	५,५२,०८५/-	
۹.	श्री. पांढरे प्रेमकुमार प्रकाश	२३.०८.२०२२	8696	२,४८,१७७/-	3	८२.	श्री. उर्मिला हर्षद शाह	२३.०८.२०२२	४९०५	५,५२,०८५/-	
१०.	श्री. दिनेश बिळटू गुप्ता	२३.०८.२०२२	४८७९	२,५२,३७५/-	8	८३.	श्री. हर्षद गफूरदास शाह	२३.०८.२०२२	४९०५	५,५२,०८५/-	
११.	श्री. आनंद सागर गुप्ता	२३.०८.२०२२	४८७९	२,५२,३७५/-	2	ሪ४.	श्री. पान्सरी संजय रामधार	२३.०८.२०२२	४९०५	५,५२,०८५/-	
१२.	श्री. शेख सुलतान देवराम	23.06.2022	४८७९	२,५२,३७५/-	3	८५.	श्री. तातेर राहुलकुमार अशोककुमार	२३.०८.२०२२	४९०५	५,५२,०८५/-	
१३.	श्री. पुजारी सुधिर शेषू	23.06.2022	8660	२,६५,३८६/-	8	८६.	श्री. प्रमोद घनशाम मिश्रा	२३.०८.२०२२	४९०६	१६,७९,०४९/-	
१४.	श्री. पांडे सुर्यप्रकाश राजमणी	23.06.2022	8660	२,६५,३८६/-	٠,	८७.	सौ. छाया प्रमोद मिश्रा	२३.०८.२०२२	४९०६	१६,७९,०४९/-	
84.	श्री. जोशी गौरव चंद्रहास	23.06.2022	8660	२,६५,३८६/-	3	۵٤.	श्री. घनशाम रामकिशोर मिश्रा	२३.०८.२०२२	४९०६	१६,७९,०४९/-	
१६.	श्री. रामेश्वर आप्पाराव वरपे	23.06.2022	४८८१	१,४३,६८४/-	8	८९.	सौ. शकुंतला घनशाम मिश्रा	२३.०८.२०२२	४९०६	१६,७९,०४९/-	
१७.	श्री. शिंदे बाळासो आप्पासो	23.06.2022	४८८२	१,०२,१४६/-	8	९०	श्री. पमेश पांडूरंग पाटील	२३.०८.२०२२	४९०६	१६,७९,०४९/-	
१८.	श्री. कदम दादासाहेब रामचंद्र	23.06.2022	8665	१,०२,१४६/-	,	९१.	सौ. देसाई मिना प्रकाश	२३.०८.२०२२	४९०७	७,२७,८३९/-	
88.	श्री. अली मिराज दिपक	23.06.2022	४८८२	१,०२,१४६/-	3	९२.	श्री. देसाई गणेश प्रकाश	२३.०८.२०२२	४९०७	७,२७,८३९/-	
₹0.	श्री. शिंदे सुरज बाळासो	23.06.2022	४८८२	१,०२,१४६/-	8	९३.	श्री. वाघेला सुरेश मानुभाई	२३.०८.२०२२	४९०७	७,२७,८३९/-	
२१.	श्री. दुबे विरेंद्रकुमार धनशंकर	23.06.2022	8228	२,७४,९४२/-	8	९४.	श्री. चंदनशिवे शरद मोहन	२३.०८.२०२२	४९०७	७,२७,८३९/-	
22.	श्री. दुबे देवेंद्रकुमार त्रिवेणी	23.06.2022	8228	2,08,987/-	,	९५.	सौ. चंदनशिवे मनिषा शरद	२३.०८.२०२२	४९०७	७,२७,८३९/-	
२३.	श्री. शर्मा अरूण हरसुप्रसाद	23.06.2022	8228	२,७४,९४२/-	3	९६.	श्री. सुभाष बापूसाहेब भोसले	२३.०८.२०२२	४९०८	६,९९,८३५/-	
28.	श्री. गांगण रमेश परशुराम	२३.०८.२०२२	8228	२,४१,२३४/-	8	९७.	श्री. संजय फकीरा नरोळे	२३.०८.२०२२	४९०८	६,९९,८३५/-	
२५.	श्री. पिके आरती मायकल	23.06.2022	8228	२,४१,२३४/-	٠,	९८.	श्री. तुकाराम नारायण हुले	२३.०८.२०२२	४९०८	६,९९,८३५/-	
२६.	श्री. पार्वेकर प्रकाश आबा	23.06.2022	8228	२,४१,२३४/-	3	९९.	श्री. लिला अशोक वाघेला	२३.०८.२०२२	४९०८	६,९९,८३५/-	
२७.	श्री. गावडे संदिप शिवराम	23.06.2022	8228	२,४१,२३४/-	8	१००	श्री. प्रदिप रविचंद्र उपाध्याय	२३.०८.२०२२	४९०९	१,५८,४३०/-	
२८.	श्री. गांगण रश्मी रमेश	23.06.2022	8228	२,४१,२३४/-	4	१०१	श्री. रविकांत प्रेमशंकर दुबे	२३.०८.२०२२	४९०९	१,५८,४३०/-	
२९.	श्री. संजय रामधारे-रामधारी पंसारी	२३.०८.२०२२	४८८५	२,७४,३६१/-	8	१०२	श्री. सुधिर शेबू पुजारी	२३.०८.२०२२	४९०९	१,५८,४३०/-	
₹0.	श्री. प्रफूल्ल अशोककुमार तातेर	23.06.2022	8664	२,७४,३६१/-	٠,	१०३	श्री. संदिप रामब्रिज गुप्ता	२३.०८.२०२२	४९०९	१,५८,४३०/-	
३१.	श्री. रवि राजेंद्र श्रीवास्तव	23.06.2022	8664	२,७४,३६१/-	3	१०४	सौ. गोसावी मिरा घनशाम	२३.०८.२०२२	४९१०	६४,३४,४७९/-	
32.	श्री. पियुष शांतीलाल संघवी	२३.०८.२०२२	8664	२,७४,३६१/-	8	१०५	श्री. गोसावी राजेंद्र घनशाम	२३.०८.२०२२	४९१०	६४,३४,४७९/-	
33.	श्री. पाटील किशोर यशवंत	23.06.2022	४८८६	२,७५,२५३/-	8	१०६	श्री. सातघरे प्रितम सुरेश	२३.०८.२०२२	४९१०	६४,३४,४७९/-	
38.	श्री. गुरमार किसन लालचंद	23.06.2022	४८८६	२,७५,२५३/-	٠,	१०७	श्री. गालबानो फ्लोरीन मनवेल	२३.०८.२०२२	४९१०	६४,३४,४७९/-	
34.	श्री. गायकवाड संदिप संभाजी	२३.०८.२०२२	४८८६	२,७५,२५३/-	3	१०८	सौ. गोसावी सुनिता घनशाम	२३.०८.२०२२	४९१०	६४,३४,४७९/-	
36.	श्री. वानखेडे अमित अनंत	२३.०८.२०२२	8889	१,१४,२२१/-	2	१०९	श्री. ठाकूर सुरेश रामअवतार	२३.०८.२०२२	४९११	४,४४,६८८/-	
30.	श्री. नितोरे संदिप रूपाजी	23.06.2022	४८८७	१,१४,२२१/-	3	११०	श्री. पासवान शत्रुघ्न पिंटो	२३.०८.२०२२	४९११	४,४४,६८८/-	
₹८.	श्री. पवार संतोष गोविंद	२३.०८.२०२२	8666	३,४६,४६७/-	8	१११	श्री. शाह हर्षद गफूरलाल	२३.०८.२०२२	४९१२	१४,३२,९१४/-	
39.	श्री. सातनाक अभिजीत अनंत	23.06.2022	8666	३,४६,४६७/-	8	११२	श्री. पानसरी संजय रामघर	२३.०८.२०२२	४९१२	१४,३२,९१४/-	
80.	श्री. शर्मा छोटेलाल जवाहरलाल	23.06.2022	४८८९	2,30,422/-	8	११३	श्री. तातेर राहुलकुमार अशोककुमार	२३.०८.२०२२	४९१२	१४,३२,९१४/-	
४१.	श्री. सिंग संग्राम चंद्रभान	23.06.2022	४८८९	2,30,427/-	,	११४	श्री. शाह हिरव हसमुखलाल	२३.०८.२०२२	४९१२	१४,३२,९१४/-	
87.	श्री. पिंपळे प्रशांत सुरेश	23.06.2022	४८८९	2,30,427/-	3	११५	श्री. चौरसिया नागेश छोटेलाल	२३.०८.२०२२	४९१३	६,८०,५०७/-	
83.	श्री. संजय बाबूराम गुप्ता	23.06.2022	४८९०	3,08,947/-	8	११६	सौ. चौरसिया बिननो नागेश	२३.०८.२०२२	४९१३	६,८०,५०७/-	
88.	श्री. दत्तात्रय तुकाराम गभाळे	23.06.2022	४८९०	३,७४,९५२/-	,	११७	श्री. काळे सतिश अर्जुन	२३.०८.२०२२	४९१३	६,८०,५०७/-	
84.	श्री. सुहास बाबू बागुळ	23.06.2022	४८९०	3,08,947/-	3	११८	श्री. राजभर विरेंद्रकुमार मोहन	२३.०८.२०२२	४९१३	६,८०,५०७/-	
४६.	श्री. जितेंद्र कामताप्रसाद जैसवाल	23.06.2022	8690	३,७४,९५२/-	8		सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दार	वल केलेला अर्जा	रील एटिंग		<u> </u>
١ ٠٠٠	o 2	1,7,-0,,4,7	,,,,	1,00,511/-	"	Ι.	रापर पाञ्चाप कामा अजवारानी देरि	त्रत कलल्या अजात	ויפו אומם	विकास राजस्टर पास्टी	ન સ

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहिर समन्स देत आहोत.

उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २८.१०.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल

म्हणून आज दिनांक १४.१०.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. सही/-उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)